

CIN: L99999MH1949PLC007039

November 20, 2021

To,
Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code No. 531120

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra - Kurla Complex Mumbai – 400 051

Company Code No. PATELENG/EQ

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement regarding Notice of the National Company Law Tribunal ("NCLT") Convened Meetings of the Patel Engineering Limited

Dear Sir/Madam,

In terms of Rule 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 read with any other applicable provisions of the Companies Act, 2013, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisements by the Company in English Daily 'Business Standard', Mumbai edition and Marathi translation of the same in Marathi daily 'Navshakti', Mumbai edition dated November 21, 2021, in accordance with the statutory requirements and as directed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, vide its order dated November 15, 2021, regarding convening the NCLT Convened Meetings of the equity shareholders of the Company on Wednesday, December 22, 2021 at 11.00 a.m. IST for the purpose of considering and if thought fit, to approve the Scheme of Merger by Absorption of Patel Energy Resources Limited ('First Transferor Company') and PEL Power Limited ('Second Transferor Company') and PEL Port Private Limited ('Third Transferor Company') and Patel Energy Projects Private Limited ('Fourth Transferor Company') and Patel Energy Assignment Private Limited ('Fifth Transferor Company') and Patel Energy Operations Private Limited ('Sixth Transferor Company') and Jayshe Gas Power Private Limited ('Seventh Transferor Company') and Patel Thermal Energy Private Limited ('Eighth Transferor Company') and Patel Hydro Power Private Limited ('Ninth Transferor Company') and Zeus Minerals Trading Private Limited ('Tenth Transferor Company') and Patel Concrete & Quarries Private Limited ('Eleventh Transferor Company') and Patel Lands Limited ('Twelfth Transferor Company') and Patel Engineers Private Limited ('Thirteenth Transferor Company') and Phedra Projects Private Limited ('Fourteenth Transferor Company') with Patel Engineering Limited ('Transferee Company')) and their respective Shareholders.

This is for your information and dissemination.

Thanking you.

For Patel Engineering Ltd.

Shobha Shetty Company Secretary Membership No. F10047

Encl: as above

Procter & Gamble Hygiene and Health Care Limited

CIN: L24239MH1964PLC012971 Regd Office: - P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099

NOTICE is hereby given that following share certificates issued by the Company are stated to be lost misplaced and the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates

Folio No. Name of the Shareholder	Share Certificate No.	Distinctive	Numbers	No. of Share
		From	То	
00021667 Sushil Chandola	633	57640	57684	45

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claims at its registered office at the address given above within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For Procter & Gamble Hygiene & Health Care Limited

Place: Mumbai **Ghanashyam Hegde** Date: November 18, 2021 **Company Secretary**

BEFORE THE ASSISTANT CHARITY COMMISSIONER-VII. **GREATER MUMBAI REGION. MUMBAI.**

Dharmadaya Ayukta Bhavan, Sasmira, Ground Floor, Annie Besant Road, Worli, Mumbai- 400030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC/VII/4336/2021 Filed by Mr. Ashutosh Agarwala Servotum Foundation ' P.T.R. No. E-32963 (Mumbai)

All concerned having interest

Whereas the reporting trustee of the above trust has filed a Change Report, under Section 22 (3A) of the Maharashtra Public Trusts Acts, 1950 to De-register the above trust.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-VII, Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or by a pleader on or before 30 days from the date of publication of this notice, ailing which the change report will be decided and disposed off on its

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner This 16th day of the month of November 2021.



Superintendent - (J) Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

ବ୍ରCSBBank

Corporate Identity Number - U65191KL1920PLC000175

Mahim Branch:- Shop No. 6 & 7. Openers Industrial Estate, Gabriel Road, Mahim West, Mumbai 400016 Phone: 022, 24459341, 9072601304 Email: mahimwest@csb.co.in, website: www.csb.co.in

PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENT

er/s in specific and interested bidders in general are hereby informed that on account of non-rep of Bank's dues by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank the gold ornaments pledged with the bank as security by the respective borrowers for the loans availed by them wil be sold in public auction on "as is where is" and "non- recourse" basis through physical auction on 29th November 2021 at 3 p.m. in branch premises. Auction may be adjourned to any other later date at the discretion of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further informed that the gold ornaments will be disposed off by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the borrower/s for recovery of the balance amounts

Branch Code	Branch Name	Client Id	Account Name	Net Weight	Total Balance as on 14/11/2021
304	Mahim - West	4179577	ANAND	15	63051.5
304	Mahim - West	7230089	BALRAM	204.9	823105
304	Mahim - West	3663159	DILLON JEROME	91	385335.25
304	Mahim - West	7247392	SAGAR	73	293676
304	Mahim - West	7300532	SUKHADA	11	43936.5
304	Mahim - West	7309663	RAHUL	92	366436.5
304	Mahim - West	7312210	SATCHIDANAND	197	744963
304	Mahim - West	7312256	ANANDI	392	1562117
304	Mahim - West	7244982	JUMMAN	23.5	93827.5
304	Mahim - West	7286374	BHAGWAN LAL	13.2	53449
304	Mahim - West	4274742	BABASAHEB	54.53	221297.5
304	Mahim - West	7286374	BHAGWAN LAL	12.65	50316.5
304	Mahim - West	7300532	SUKHADA	20.5	81443.5
304	Mahim - West	4276271	MAHESH	15	57879.5
304	Mahim - West	7286374	BHAGWAN LAL	7.28	21334
304	Mahim - West	4277629	RAMA	23.4	59182
304	Mahim - West	4277629	RAMA	27	93729.25
304	Mahim - West	4274742	BABASAHEB	8.37	32187.5
304	Mahim - West	4274742	BABASAHEB	9.99	38897.5
304	Mahim - West	7327899	SUNITA	40.1	134099.5
304	Mahim - West	4274742	BABASAHEB	12	40728.5
304	Mahim - West	3761756	ASLAM AHMED	27.36	70021.5
304	Mahim - West	4274742	BABASAHEB	11	37187.5

For more details/account wise information borrowers and for participating in the auction, interested bidders may contact respective branches

Date, 20-11-2021

Authorised Officer CSB Bank



SURYA ROSHNI LIMITED

REGD. OFFICE: PRAKASH NAGAR, SANKHOL, BAHADURGARH 124507 (HARYANA)

Corporate Identity Number (CIN) - L31501HR1973PLC007543 Email - investorgrievances@sroshni.com | Website - www.surya.co.in Phone - 01276 - 241540, Fax - 01276 - 241886

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION Members are hereby informed that pursuant to the provisions of section 108 and 110 and other applicable provisions of the Companies

Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, Surya Roshni Limited ('The Company') is seeking approval from its Members via passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated 26th October, 2021 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("e-voting/remote e-voting") only.

In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the by the Ministry of Corporate Affairs, interalia, for conducting Postal Ballot through e-voting vide General Circulars Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020 and 10/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021 respectively ("MCA Circulars"), the process of sending Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting through email to all those Members, whose email address is registered with the Company / Depositories/Depository Participants / Registrar and Share Transfer Agent of the Company ("R&TA") and whose name appear in the register of members/ list of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 19th November, 2021. A person who is not a member on the cut-off date shall accordingly treat the Postal Ballot Notice for information purpose only.

In view of the current circumstances prevailing due to COVID-19 pandemic and in compliance with the requirements of the MCA Circulars, physical copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only. Members are hereby informed that the electronic copies of the Postal Ballot Notice shall be sent to all the members, as on 25th November, 2021, whose email ids are registered with the Company/R &TA/Depository participant(s).

The Postal Ballot Notice will also be available on the website of the Company www.surya.co.in and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India at www.bseindia.com and www.nseindia.com respectively where the Company's shares are listed.

The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by National Securities Depository Limited (NSDL) and the detailed procedure for the same shall be provided in the Postal Ballot Notice. The remote e-voting period commences on 29th November, 2021 (09:00 A.M.) and end on 28th December, 2021 (05:00 P.M.). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date. During this period, members of the Company. holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 19th November, 2021, may cast their vote by remote e-voting on the Postal Ballot Notice.

The Company has appointed Mr. D P Gupta of M/s SGS Associates, Practicing Company Secretary (FCS 2411 & C.P. No. 1509), as

scrutinizer for conducting the entire postal ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manne If members have not registered their email address with Company/R & TA/Depository, will may please follow the below instructions:

Send a duly signed request letter to the RTA of the Company i.e. MAS Services Limited, or email at

info@masserv.com and provide the following details/documents for registering email address: In case, Physical Holding

a) Folio No., Name of Shareholder & Mobile No.,

b) Copy of PAN Card & Aadhaar Card

Please contact your DP and register email address in your demat account, as per the process advised by In case, Demat Holding vour DP

Post successful registration of the email, the member would get a soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

The Postal Ballot Notice will be sent to members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course

for SURYA ROSHNI LIMITED

Dated: 18.11.2021 **B B SINGAL** Sr. V.P & COMPANY SECRETARY Place: New Delhi

B. D. GARWARE RESEARCH CENTRE Registered Office: Garware House, 50-A, Swami Nitvanand Marc Vile Parle (East), Mumbai - 400 057. CIN: U91110MH1981NPI 024836

NOTICE

[Pursuant to Rule 22 of the Companies (Incorporation) Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (4) of Section 8 of the Companies Act, 2013, an application has been made by B. D. Garware Research Centre to the Registrar of Companies, Mumbai for conversion of Section 8 company into private limited company (limited by guarantee)
- The principal objects of the company are as follows:
- I. To undertake, organise, sponsor, promote, establish, encourage, conduct assist, carry on or help to carry on in any part of India, scientific research for extension of knowledge in the field of natural and applied science in any way or by any means whatsoever and in any area or field not involving or carrying o any activity for the profit.
- II. To organise, sponsor, promote, establish, encourage, undertake, conduct assist, carry on or help to carry on in any part of India, scientific research for the extension of knowledge in the field of medical pharmaceutical, agricultural, socia and any other allied science in any way or by any means whatsoever and in any area or field not involving or carrying on any activity for profit.
- III. To undertake, organize, sponsor, promote, establish, encourage, conduct assist, carry on or help to carry on research and other scientific work in any part of India in connection with any industry and in particular the Chemical, Textiles, Pain and other industries or trades supplying materials, components or services to the chemical, textiles, paint and other industries or purchasing, hiring or using the products or services not involving or carrying on any activity for profit.
- IV. To carry on the aforesaid research and scientific work by adopting moder
- techniques which may be among others, in the following directions a) Investigations in to the usability and improvements of material used industries
- b) Investigations in the utilisation of the products of industries.
- c) Investigations into and improvement of process of manufacture and discovery of new processes and improvements of the products of the industries.
- d) Investigations into the improvements of machinery, equipments, components and appliances used by the industries and development of new machinery equipments, components and appliances for them.
- e) Investigations and research into process of manufacture with a view to securing greater efficiency, productivity, rationalisation and reduction of costs
- f) Investigation and research into the conditions of work, time and motion studies fatigue and rest pauses, standardisation of the methods of work, conditioning of factories and diseases and accidents arising out of employment in industries.
- a) Discovery or invention of new machinery, equipments, appliances processes product, or raw materials used for chemical textiles, paint and other industries. A copy of the altered draft Memorandum and Articles of Association of the proposed
- company may be seen at Garware House, 50-A. Swami Nitvanand Marg, Vile Parle (East), Mumbai - 400057. The key proposed changes to the Memorandum and Articles of
- Name of the company is proposed to be changed to B. D. GARWARE RESEARCH CENTRE PRIVATE LIMITED
- II. Main object clause 3 (A) (3) is proposed to be replaced as under:
- "3. To undertake, organise, sponsor, promote, establish, encourage, conduct assist, carry on or help to carry on in any part of India and outside India, activities in the field of healthcare, education and emergency social services for the the community and/or towards research and experiment to extension of knowledge in the field of manufacturing, logistics, human relations $marketing, sales, technological \, development \, and \, such \, other \, related \, fields."$
- Notice is hereby given that any person, firm, company, corporation or body corporate, objecting to this application may communicate such objection to the Registrar of Companies, Mumbai, within thirty days from the date of publication of this notice, by a letter addressed to the Registrar of Companies, Mumbai, 100 Everest, Marine drive, Mumbai - 400002, Maharashtra, a copy of which shall be forwarded to the Applicant at Garware House, 50-A, Swami Nityanand Marg Vile Parle (East), Mumbai - 400057.

Dated this 20th day of November, 2021.

For B. D. Garware Research Centre

Place: Mumbai S. B. Garware Date: 20.11.2021

Form NO. CAA. 2 [Pursuant to Section 230(3) and rule 6 and rule 7 of

the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016] COMPANY SCHEME APPLICATION NO. 37 OF 2021 ATEL ENGINEERING LIMITED ...the Applicant Company / the Transferee Company

Notice and Advertisement of notice of the Meeting of the Equity Shareholders Notice is hereby given that by an order dated the 15th day of November, 2021, the Mumb ench of the National Company Law Tribunal has directed meeting to be held of the Equit Shareholders of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fi approving with or without modification, the Scheme of Merger by Absorption of Pate Energy Resources Limited ('First Transferor Company') and PEL Power Limited ('Second ransferor Company') and PEL Port Private Limited ('Third Transferor Company') and atel Energy Projects Private Limited ('Fourth Transferor Company') and Patel Energy Assignment Private Limited ('Fifth Transferor Company') and Patel Energy Operation Private Limited (Sixth Transferor Company') and Jayshe Gas Power Private Limited (Seventh Transferor Company') and Patel Thermal Energy Private Limited ('Eighth ransferor Company') and Patel Hydro Power Private Limited ('Ninth Transfer Company') and Zeus Minerals Trading Private Limited ('Tenth Transferor Company') and Patel Concrete & Quarries Private Limited ('Eleventh Transferor Company') and Patel

espective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme'). n pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a neeting of the Equity Shareholders of the Applicant Company will be convened and held at Spanish Villa, Next to Jamuna Amrut Tower, Opp. MTNL, Jogeshwari (West), Mumbai 400102 on the 22nd day of December, 2021 at 11.00 a.m. at which time and place the

ands Limited ('Twelfth Transferor Company') and Patel Engineers Private Limited

('Thirteenth Transferor Company') and Phedra Projects Private Limited ('Fourteent') Fransferor Company') with Patel Engineering Limited ('Transferee Company') and thei

Equity Shareholders are requested to attend. Copies of the said Scheme and of the statement under Section 230 can be obtained free o charge at the Registered Office of the Company or at the office of its advocates M/s emant Sethi & Co. at 309, New Bake House, Maharashtra, Chamber of Commerce Lr Cala Ghoda, Fort, 400023. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in erson or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the egistered Office of the Company i.e. Patel Estate Road, Jogeshwari West, Mumbai 400102. Maharashtra, India not later than 48 hours before the meeting

Forms of proxy can be obtained at the Registered Office of the Company accordance with the applicable regulatory provisions, in addition to casting of votes o Poll at the Meeting, the Company has provided the Members with the facility for casting their votes by way of voting electronically from a place other than venue of general meetin remote e-voting') facility offered by National Securities Depository Limited ('NSDL'). Th Shareholders may refer to the notes of the Notice for further details on remote e-voting.

The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding in t Applicant Company as on the close of the business hours of Wednesday, December 15 2021("cut-off date"). In case of remote e-voting, the voting will commence from Sundar ecember 19, 2021 at 09:00 a.m. (IST) and end on Tuesday, December 21, 2021 at 05.0 m. (IST). Votes should be cast in the manner described in the instructions to the notice tesponses received after the said time will be treated as invalid. All existing equit shareholders whose names are recorded in the Register of Members or in the Register of eneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled t vail the facility of remote e-voting or casting votes on poll. A person who is not a membe s on the cut-off date should treat this notice of meeting for information purpose only.

Any person, who acquires shares of the Applicant Company and becomes member of the Applicant Company after dispatch of the notice, shall be entitled to avail the facility of mote e-voting as well as castingof votes at the meeting only if his name is recorded in the egister of members or in the register of beneficial owners maintained by the depositorie as on the cut-off date i.e. Wednesday, December 15, 2021. Such a person may obtain the ogin ID and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A Member who has cast nis/her vote by remote e-voting prior to the meeting shall also be eligible to participate i the meeting but shall not be entitled to cast his/her vote again.

For equity shareholders whose e-mail addresses are not registered with the Applican Company, they may follow the procedure mentioned in the notes to the notice for casting their votes and can also get their email address registered with the Applicant Compan Copies of notice of the meeting and the accompanying documents are also placed on the ebsite of the Applicant Company viz. www.pateleng.com and are also available on the website of BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') a www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on th ebsite of NSDL at www.evoting.nsdl.com. The equity shareholders opting to cast the votes by remote e-voting are requested to read the instructions in the notes to the notice he meeting carefully.

copies of the said Scheme, and of the statement under Section 230 of the Companies Ac 2013 can also be obtained free of charge by emailing the Applicant Company a vestors@pateleng.com

case of any queries / grievances connected with remote e-Voting, you may refer to the requently Asked Questions and e-Voting user manual for members available at the Downloads' Section of www.evoting.nsdl.com.

Members can also contact the below persons for such queries/ grievances or for technica assistance required before / during the Meeting to access and participate in the NCL⁻

- a) Send a request to evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222 990: or
- b) Contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated email address pallavid@nsdl.co.in or at call on +91 22 24994545.
- c) Members may also write to the Company Secretary at the Applicant Company
- email address investors@pateleng.com. The NCLT has appointed Mr. Rupen Patel as the Chairperson of the said meeting of the equity shareholders of the Applicant Company. The abovementioned Scheme, if approve at the meeting, will be subject to the subsequent approval of the NCLT.

M/s. Makarand M. Joshi & Co., Practicing Company Secretaries are appointed a scrutinizer (the "Scrutinizer") to scrutinize the poll and remote e-voting in a fair an The results of the meeting shall be announced by the Chairperson upon receipt of

Scrutinizer's report and the same shall be displayed on the website of the Applicant Company (www.pateleng.com) and on the website of NSDL (www.evoting.nsdl.com) being the agency appointed by the Applicant Company to provide the voting facility to the equity shareholders, as aforesaid.

Place : Mumbai

Dated this 19th day of November, 2021

Rupen Patel Chairman appointed for the Meetin DIN: 00029583

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt. Kama Ulhas Nalawade is the owner and holder of Flat No.2B/24, admeasuring 390 sq. ft carpet area) on Ground Floor of Muluno Sagar Prasad Co-operative Housing Society Limited ("said Society") situate a Gavanpada, Mulund (East), Mumba 00081, standing on the portion of Survey Nos.49, C.T.S No.172, 174 and Plo No.6(Part) of Village Mulund (East), Taluka Kurla and District Mumbai, as regards Share No.261 to 265 issued under Share Certificate No.53 of the said Society "collectively said Premises") as the only heir and legal representatives of late Mr Ulhas Maruti Nalawade (expired or 14/04/2017) under the Hindu Succession Act, 1956 being the law governing the properties of the said Deceased, at the time

Further notice is hereby given that, following original title documents of the said Premise e lost/misplaced:

I) Allotment Agreement/Letter between the said Society in favour of Mr. Ulhas Nalawade:

) Original Nomination Form submitted to Said Society by Mr. Ulhas Maruti Nalawade;

i) Original Share certificate No.53 issued by the Said Society.

ll persons having any claim in respect of the aid Premises or part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust naintenance, inheritance, possession ase, tenancy, lien, licence or beneficia ight/interest/title or under any trust, right o rescription or preemption or under any greement or other disposition or under an ecree, order or award passed by any Cour or Authority or claim to be in possession of any of the aforesaid title documents and/o any other agreements or deeds or documents or as heir and legal representative of foresaid deceased or otherwise claiming lowsoever are hereby requested to make the same known in writing (with the copies o upporting documentary evidence) to the ndersigned having her office at 608, 6th Floor, Tropical New Era Business Park, Opp SIC (Kamgar) Hospital, Plot No.B-61, Road No.33, Wagle Industrial Estate, Thane (W) 100604 and email at sampada@purekar.com within a period of 15 (Fifteen) days from the date of publication hereof, failing which, the laim of such person/s, if any, shall be deeme to have been waived and/or abandoned.

Sampada Pureka

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHENNAI BENCH CP (CAA)/49(CHE)/2021

Dated this 20th day of November, 2021

CA (CAA)59/(CHE)/2021 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES

ACT, 2013, AND IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION BETWEEN

NTRUST INFOTECH PRVATE LIMITED CIN: U72200TN2003PTC051318 (TRANSFEROR COMPANY)

ENTRUST SOFTWARE & SERVICES PRIVATE LIMITED CIN: U72300TN2012PTC087339

(TRANSFEREE COMPANY) THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS

AND ITS CREDITORS NTRUST INFOTECH PRVATE LIMITED Having registered office at

Old Nos 113-121 and 123-134, New No. 177 Raheia Tower Anna Salai Chennai TN 600002 Represented by. Mr. R Janakiraman, Director

...Petitioner /Transferor Company

NOTICE OF HEARING OF THE PETITION

A petition under Section 230-232 of the Companies Act. 2013. seeking sanction for the Scheme of Amalgamation between Ntrust Infotech Private Limited and Entrust Software & Services Private Limited and their respective shareholders and creditors was presented on 25th October, 2021 by the Petitioner Company before the Honourable National Company Law Tribunal, (NCLT) and the said petition is fixed for hearing before the National Company Law Tribunal on 8th December 2021. Any person concerned desirous o supporting or opposing the said petition should send to the Registrar, National Company Law Tribunal, Corporate Bhawan, Il Floor, Beach Road, Mannadi, George Town, Chennai-600001 and a copy to Company and the Authorised Representative, notice of his/her intention. signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the Registrar, National Company Law Tribunal. petitioners Authorised representative or to the Company at the above mentioned address, not later than one day before the date fixed for the hearing. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of the opposition or copy of his affidavit shall be furnished with such notice. In case no objection/ representation is made, it shall be presumed that there is no Objection/ representation to make against the said

A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same

Dated at Chennai on the 16th day of November, 2021

LAKSHMMI SUBRAMANIAN

Senior Partner Lakshmmi Subramanian & Associates 81. MNO Complex. Greams Road, Chennai Authorised representative of the petitioner

केनरा बैंक Canara Bank 🕸 र्हे सिंडिकेट Syndicate

Appendix IV POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)

The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Date of Receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said

Rule on this dates mentioned in below table. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank Branch of the mentioned below amounts plus interest thereon.

OIMMAD DDAMOU

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Director

	SINNAK BRANCH		
Name of Borrowers / Guarantors	Amount due to Bank	Date of Demand Notice	Date of Possession Notice
1) Ms. Neev Family Restaurant & Hotels Through Proprietor Nitin Patibua Ugale Guarantor Nandini AnilDarode	Rs. 99,70745.08/- (Rupees Ninety Nine Lakh Seventy Thousand Seven Hundred Forty Five and Eight Paise Only) and thereon Interest	05/07/2021	16/11/2021

Description of the Immovable Properties: A) Gat No. 452, at Post Dodi Bdk, Tal Sinnar, Dist. Nashik, admesuring 5263.58 sq. Mts. and bounded as East: Nashik-Pune Higway, West Gat No. 446, North: Remaining part of same Gat No, South: Gat No. 453. | B) Gat No. 47A/7 at Village Bhokni, Tal Sinnar, Dist. Nashik admeasuring 12000 sq. mts. and bounded as East: Gat No. 46, West: Gat No. 47/13 and 45, North: Sinnar-Shirdi Highway, South: Gat No. 47

Date: 16/11/2021 Place: Sinnar Branch **Authorised Officer, Canara Bank**

ईडीच्या कारवाईला स्थगिती द्या; मेहुल चोक्सीची उच्च न्यायालयात धाव

प्रतिनिधी / मुंबई

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेह्ल चोक्सीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अटी शर्ती आणि वैद्यकीय कारणास्तव करण्यास असमर्थ असल्याने न्यायालयात हजर राह् घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करून सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दखल घेत ईडीला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

पंजाब नॅशनल १३,४०० कोटींना गंडा घालून चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी कुटुंबकबिल्यासह भारतातून पसार झाले आहेत. यांच्या विरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन न्यायालयापुढे अथवा तपास यंत्रणेपुढे हजर होण्यास तयार नाहीत. त्यामुळे तपास यंत्रणेने साल २०१८ च्या

आर्थिक कायद्यानुसार चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आणि कायद्यानुसार चोक्सीची जप्त केलेल्या सर्वे संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली. या कारवाईला विरोध करत चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यावर न्या. संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी ॲड. आयुष जिंदाल यांनी जुलै २०२१ मध्ये चोक्सीच्या न्यूरोलॉजिकल आजारांची दखल घेत पूर्व डॉमिनिका कॅरिबियन, येथील न्यायालयाने विशेष वैद्यकीय मदत आणि उपचार घेण्यासाठी ॲंटिग्वा आणि बार्बाडोस येथे जाण्यासाठी चोक्सीला जामीन मंजूर केला. चोक्सी प्रवास करण्यासाठी तंदुरुस्त आणि सक्षम असल्याचे प्रमाणित केल्यानंतरच चोक्सीला डॉमिनिकाला परत जावे लागणार ईडीच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. हितेन वेणेगावकर यांनी जोरदार आक्षेप घेत त्यावर भुमीका मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला त्याची दखल घेत न्यायालयाने सुनाणी २१ डिसेंबरपर्यंत तहकूब

जाहीर सूचना

तमान जनतेस याद्वारे सूचना देण्यांत येते की, सिद्धार्थ नगर ॥।, गोरेगाव, मुंबई -४०० ०६२ येथे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये गाव गोरेगाव पहाडी, तालुका बोरिवली येथे सीटीएस क्र. ३५५/३७ ते ४५, सीटीएस क्र. ३५५/२८ ते ३६, सीटीएस क्र. ३५५/१९ ते २७ धारक जिमनीच्या प्लॉटवर निर्लान एम्प्लोइज को-ऑप. हो. सो. लि., च्या प्रस्तावित पुनर्विकसित बिल्डिंगच्या कार्यालय क्र. ०२, ए विंग धारक पत्ता असलेली मिळकतीसाठी मे. शिवम परिवार डेव्हलपर्स प्रा. लि. विकासक आणि मे. स्पेस मोल्डर्स, खरेदीदार यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक १४ मे, २०१९ रोजीच्या विक्री करार हरविलेली/गहाळ झालेली आहेत, प्रमाणपत्र क्र. २६४५/२०२१ दिनांक २९.१०.२०२१ रोजी गोरेगाव (प) पोलिस स्टेशन येथे दाखल सर्व व्यक्तिंना याद्वारे कळविण्यात येते की सदर हरविलेली दस्तावेजाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीकडे व्यवहार किंवा देवघेव करू नये. जर कोणी अशा केल्या असेल किंवा करीत असेल तर आजपासन ७ (सात) दिवसांच्या आत खालील नमूद पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकारांना कृपया ठिकाण : मुंबई

मे. स्पेस मोल्डर्स २८१/२२२९. मोतीलाल नगर १ श्रीरंग साबळे मार्ग. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४

नि. क्र. ३८

....प्रमाणपत्र कर्जदार

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक

> विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्जे वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई आर. पी. क्र. ११३/२०१७ दिनांक: १२.११.२०२१ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम,

१९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

(मूळ अर्जदार)

मे. वेंकटेश्वर ॲण्ड कं. प्रा. लि. आणि अन्य

प्र. क . १ : मे. वेंकटेश्वर ॲण्ड कं. प्रा. लि. ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे गाळा क्र. १, जॉन रॉबर्ट कंपाऊंड, शिवडी फोर्ट रोड, प्र. क्र. २ : सौ. चंद्रिका अप्पु शेट्टी, राहणार १ ला मजला, खोली क्र. ४, १५२, विश्रामायला बिल्डिंग, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२

प्र. क्र. ३: श्री. अजय हरिलाल ताना, राहणार ३, राजगड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र विद्यालय पालिका स्कूल समोर, व्हि. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०१

याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह **रु. २,९६,१७,६६०.००** च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. १०९ सन २०१६ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली

प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे रु. ६,८८,२३,९३०.३१ ची रक्कम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसलीयोग्य आहे. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. रु. ६,८८,२३,९३०.३१ (रुपये सहा कोटी अट्टयाऐंशी लाख तेवीस हजार नऊशे तीस **आणि एकतीस पैसे मात्र)** सह दंड आणि वसुली आणि/िकंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या म्हणजे ०३.०७.२०१५ तारखेपासन १३.१०% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत २३.१२.२०२१ रोजी दु. ०२.०० ते **द. ०३.००** दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) 💈 🕏 **लिलावाने विकली जाईल आणि बोली** मे. सी-१ इंडिया प्रा. लि. प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज २, गुरगाव, हरयाणा, पिन-१२२ ०१५. (सपोर्ट हेल्प डेक्स क्र. : ९१–१२४–४३०२०२०/२१/२२/२३/२४ मोबाईल क्र.: ७२९१९८११२४/२५/२६ यांच्या **वेबसाईट मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली''** मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती- श्री. हरिष गोवडा- ९५९४५९७५५५/ जय सिंग- ७७३८८६६३२६)

पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. व्ही.जी. कानडे, वरिष्ट व्यवस्थापक,

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचामधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थंकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या ातेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुस परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रटी. गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

१. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. ४१,७६,०००.०० (रुपये एकेचाळीस लाख शहात्तर हजार) मात्र) २. ज्या रकमेने बोली वाढवायची ती **रु. ५०,०००/– (रुपये पन्नास हजार मात्र)** बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल.

३. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

४. तमाम जनतेकडून याद्वारे संदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह संचानुसार **इअर रक्रम रु.** ox,१७,६००/- (रुपये चार लाख सतरा हजार सहाशे मात्र) ही आरटीजीएस/एनईएफटीने मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड नं. SBIN0005347 वसुली अधिकारी डीआरटी- ॥ येथे जमा करावी. सदर ईअर आर.पी. क्र. ११३ सन २०१८ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी- ॥ च्या नावे डीडी/पे ऑर्डरच्या सुध्दा जमा करता येईल. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २०.**१२.२०२१ रोजी सं. ४.३० पर्यंत**. मिळकर्तींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी १६.१२.२०२१ रोजी स. १०.०० आणि सायं. ५.०० मध्ये करता येईल.

. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा परवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे २०.१२.२०२१ रोजीस द. ४.३० पर्यंत सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही. . यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या **अंतिम बोली रकमेची २५% रक्कम** पुढील दिवशी **सं. ४.३० पर्यंत**

वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल. 9. खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची **७५% उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी**, जर १५ वा दिवस **रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस** असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या बँकेच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-II, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली

अधिकारी-॥, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.


लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडून अशा बोलीदारांनी कळविलेल्या खाते क्रमांकातच

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे द्रकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत

जनरान्त्राच जानकार । राज्यावाकारा । राजून जनरारा जालुतः					
संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात	
क्र.	मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व	तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे	
	सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही	कोणत्याही	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप व	
	व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या	हिश्श्यावर	कोणत्याही	मूल्याबाबत अन्य कोणतेही	
	मिळकतीचे वर्णन	निर्धारित	भारांचे तपशील	ज्ञात तपशील	
		महसूल			
8	7	3	8	પ	
۶.	फ्लॅट क्र. ६०, सेक्टर क्र. २, द्रोणागिरी, नवी	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	उपलब्ध नाही	
	मुंबई जिल्हा रायगड येथे स्थित ''जी-				
	स्पेस'' अशा ज्ञात इमारतीमधील तळ				
	मजल्यावरील युनिट/कार्यालय क्र. ९ अशी				
	गहाण मिळकत				

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दिले.



जाहीर सूचना

आमचे अशील श्रीम. सविता सुंदर शेट्टी यांच्या वतीने याद्वारे सूचना देण्यात येते की तिने खालील नमूद परिशिष्टा तपशीलवारपणे विवर्णीत मिळकतीच्या संदर्भात कोणत्यार्ह व्यक्ति (तीं) किंवा कंपनीकडे कुळमुखत्यार पत्र (पीओए किंवा कोणत्याही हक्क दिलेली नाही. आमचे अशील सद मिळकतीच्या एकमेव मालक आहे. कोणत्याही व्यक्ति अश व्यक्ति (तीं) किंवा कंपनीशी व्यवहार करित असेल तर जोखिमीवर असेल, आणि सदर व्यवहार बेकायदेशीर अनाधिकृत आणि अवैध असेल, आणि तिच्या किंवा तिच्या त्तराधिकारींवर बंधनकारक नसेल, आणि जे कोणी सदरर्श व्यवहारकरीत असेल तर हबेहब नक्कल करणे, फसवणूक, इ अशा फौजदारी गुन्हाकरिता जबाबदार असेल. जर कोणी सदर तथाकथित पीओएला अनुसरून कोणत्याह

व्यवहार करिता केल्या असेल तर शून्य, अवैध, अनाधिकृत बेकायदेशीर, रद्द केलेले आणि संपुष्टात आलेली अस गनण्यात येईल आणि सदर ह्या प्रसिद्धिच्या १४ दिवसांत नेम्नस्वाक्षरीकार दमाणी ॲण्ड दमाणी, वकील आणि कायद ल्लागार, यांच्या कार्यालय ८, पारसमणी, जॉगर्स पार्क समोर, चिकुवाडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९३

वरील संदर्भित मिळकतीच्या परिशिष्ट na- हल खा. (५५३७६३), तहसिल - खालापूर, जिल्ह रायगड येथे स्थित सर्व्हें क्र. ६३ए धारक जमीन, मोजमापि

वकील आणि कायदा असोसिएटस

जाहीर सूचना

सुचना घ्यावी की, आम्हाला आमच्या अशिलांनी आमच्या अशिलांचा उपक्रम असलेल्य मिळकतीच्या पुर्नविकासासाठी अ. क्र. बीडीआर-१५/५५५३/२०१५ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक १ जुलै, २०१५ रोजीचे कुळमुखत्यारपत्र आणि अ बीडीआर-१५/५५५२/२०१५ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक १ जुलै, २०२५ रोजीच्या विकास करारानुसार आमच्या अशिलांना मंजुर केलेल्या विकास हकाला अनुसरुन "परिशिष्ट मिळकत'' (येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टा अधिक विशेषतः वर्णिलेल्या) च्या संदर्भासह सबोध गरु को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (सद सोसायटी) चे भार, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाचा तपास करण्यास सांगितले आहे. कोणीही व्यक्ती/हक्कदार ज्यांचा मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅडिंग, विकास करार, पुर्नविकास करार वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, कर्ज,

परवाना, नामाधिकार, विलेख जमा करणे, तारण बक्षीस, भोगवटा, कब्जा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भाडेपट्टा पोट-भाडेपट्टा, कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत नामाधिकार किंवा लाभकारी हितसंबंधाचे हस्तांतर देखभाल. अंत्यदान. उत्तराधिकार कौंटुबिक/कॉर्पोरेट करार/तडजोड, वाद कोणत्याही कायदे न्यायालयाचा हकूम. न्यायालयीन आदेश, निवाडा किंवा कोणताही बोजा किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने परिशिष्ट मिळकर किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही दावा. हक्क. नामाधिकार. लाभ हितसंबंध, हरकत आणि/किंवा मागणी असल्यार त्या संदर्भातील रितसर प्रमाणित सर्व संबंधित कागदपत्रांसह काहि असल्यास त्यांचा/तिचा/ त्यांचा दावा आणि/किंवा हरकत सदर सचन प्रसिध्दी तारखेपासून १४ (चौदा) दिवसात (दोन्ही दिवस मिळ्न) निम्नस्वाक्षरीकारांना कळविणे याद्रारे आवश्यक आहे. कसुरवार ठरल्यास परिशिष्ट मिळकतीच्या संदर्भातील सुबोध गुरु को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे नामाधिकार बोजामुक्त असल्याचे मानण्यात येईल आणि अर्श व्यक्ती/हक्कदारांचे दावे आणि/किंवा हरकती काहि असल्यास त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे मानण्यात येईल आणि आमच्य अशिलांवर बंधनकारक राहणार नाही आणि आमचे अशील परिशिष्ट मिळकतीशी संबंधित व्यवहार पूण करण्याची कार्यवाही करतील

परिशिष्ट टागोर नगर, सांताक्रझ (पश्चिम), मुंबई ४०००५४ येथे स्थित वसलेल्या आणि अशा तळ आणि ए वरील मजले समाविष्ट सुबोध गुरु को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या "सबोध गरु अशा ज्ञात इमारतीसह एकत्रित संलग्न सीटीएस क्र जी/२५२/सी/३, जी/२५४, जी/२५५ आणि जी/२५६ मोजमापित ३१५० चौरस यार्डस २६३३.८ चौ. मी. शी समतुल्य सांताऋुझ (पश्चिम) च्या टाऊन प्लानिंग स्कीम IV चा मूळ प्लॉट क्र. ६०ए(जुना) आणि अंतिम प्लॉट क्र ४५-ए धारक जिमन किंवा मैदानाचे सर्व ते भार आणि विभाग सदर दिनांक २० नोव्हेंबर, २०२१

सही/ श्रीवास्तव ॲण्ड कं वकील आणि सॉलिसिटर्स (युके) चेंबर १/२, ४ था मजला, सुर्या महल, ५ बी.बी. मार्ग, एन. एम. रोड लगत,

फॉर्म नं. सीएए. २

(कलम २३०(३) आणि कंपनीज (कॉम्प्रमायजेस. ॲरंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रुल्स. २०१६ च्या नियम ६ आणि नियम ७ ला अनुसरून)

कंपनी योजना अर्ज क्र. ३७ सन २०२१ समभागधारकांच्या सभेची सूचना आणि सूचनेची जाहीरात

याद्वारे सचना देण्यांत येते की. १५ नोव्हेंबर, २०२१ दिनांकीत एका आदेशाने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने पटेल एनर्जी रिसोर्सेस लिमिटेड ('पहिली हस्तांतरक कंपनी') आणि पीईएल पॉवर लिमिटेड ('दुसरी हस्तांतरक कंपनी') आणि पीईएल पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ('तिसरी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल एनर्जी प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड ('चौथी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल एनर्जी असाईनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ('पाचवी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल एनर्जी ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ('सहावी हस्तांतरक कंपनी') आणि जयशे गॅस पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ('सातवी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल थर्मल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (आठवी हस्तांतरक कंपनी) आणि पटेल हायड्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ('नववी हस्तांतरक कंपनी') आणि झेऊस मिनरल्स ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड ('दहावी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल काँक्रीट अँड क्वारीज प्रायव्हेट लिमिटेड ('अकरावी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल लॅंडस लिमिटेड ('बारावी हस्तांतरक कंपनी') आणि पटेल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ('तेरावी हस्तांतरक कंपनी') आणि फेडा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड ('चौदावी हस्तांतरक कंपनी') यांच्या पटेल इंजिनियरींग लिमिटेड ('हस्तांतरिती कंपनी') शी व त्यांचे संबंधित भागधारक यांच्या अंतर्लयनाने विलिनीकरणाची योजना (योजना किंवा ही योजना) विचारात घेऊन योग्य वाटल्यास सुधारणांसह किंवा शिवाय मंजुर करण्यासाठी अर्जदार कंपनीच्या समभाग धारकांची सभा घेण्याचे

सदर आदेश आणि त्यामधील निर्देशांनुसार याद्वारे पुढे सूचना देण्यांत येते की, अर्जदार कंपनीच्या भागधारकांची एक सभा २२ डिसेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. स्पॅनीश व्हीला, जमुना अमृत टॉवर पुढे, एमटीएनएल समोर, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई - ४००१०२ येथे बोलावून घेण्यात येणार आहे त्यावेळी आणि ठिकाणी समभागधारकांनी कृपया हजर राहावे.

सदर योजना आणि कलम २३० अंतर्गत निवेदनाच्या विनामुल्य प्रती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयांत किंवा तिचे वकील मे. हेमंत सेठी अँड कं. यांच्या कार्यालयात ३०९. न्य बेक हाऊस. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, काळा घोडा, फोर्ट - ४०००२३ येथे मिळतील. सभेत हजर राह्न मत देण्यास हक्कदार असलेल्या व्यक्ती एकतर व्यक्तीशः किंवा प्रतिपत्री मार्फत मत देऊ शकतात तथापि, विहित नमुन्यातील सर्व प्रतिपत्री सभेपूर्वी किमान ४८ तास आधी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात म्हणजेच पटेल इस्टेट रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई - ४००१०२, महाराष्ट्र, भारत येथे जमा करावे लागतील.

प्रतिपत्री प्रपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून मिळू शकतील. प्रयोज्य नियामक तरतुर्दीनुसार सभेमध्ये मतदानाने मते देण्या व्यतिरिक्त कंपनीने सभासदांना नॅशनल सिक्युटिरीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ने देऊ केलेल्या सर्वसाधारण सभेच्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे त्यांची मते देण्यासाठीची सुविधा (रिमोट ई-व्होटींग) पुरवली आहे. रिमोट ई-व्होटींग वरील पुढील तपशिलांसाठी भागधारक सूचनेच्या टीपा पाह

सभासदांचे मतदान अधिकार बुधवार, १५ डिसेंबर, २०२१ ('कट-ऑफ डेट') च्या कामाची वेळ संपतांन अर्जदार कंपनी मधील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटींगच्या बाबतीत, मतदानाची सुरुवात रविवार, १९ डिसेंबर, २०२१ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) होईल आणि मंगळवार २१ डिसेंबर, २०२१ रोजी सं. ०५.०० वा. (भाप्रवे) संपेल. सूचनेच्या निर्देशांमध्ये वर्णन केलेल्या पद्धतीने मते दिली पाहिजेत. सदर वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या प्रतिसादांना अवैध समजले जाईल. कट-ऑफ डेट रोजीस ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवलेली असतील ते सध्याचे सर्व समभागधारक रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास किंवा गुप्त मतदानाने मते देण्यास हक्कदार असतील. कट–ऑफ डेट रोजीस जी व्यक्ती सभासद नसेल त्यांनी सभेची ही सचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

कोणत्याही व्यक्तींनी सचना पाठवल्यानंतर अर्जदार कंपनीचे शेअर्स संपादित करून अर्जदार कंपनीची सभासद बनली ती बुधवार १५ डिसेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदाच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत त्यांचे नाव नोंदलेल असल्यासच रिमोट ई-न्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच सभेत मते देण्यास हक्कदार असेल. अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा एनएसडीएल ने पुरवलेल्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधून ई–व्होटींग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. ज्या सभासदाने सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्याचे/तीचे मत दिले असेल ती सुद्धा सभेत सहभागी होण्यास पात्र असेल परंतु पुन्हा त्याचे/तीच मत देण्यास हक्कदार नसेल. अर्जदार कंपनीकडे ज्या समभाग धारकांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नसतील ते त्यांची मते देण्यासाठी सूचनेच्या टीपांमध्ये दिलेली प्रक्रिया अनुसरू शकतात. आणि ते अर्जदार कंपनीकडे त्यांचे ईमेल ॲडेस सुद्धा नोंदवून घेऊ शकतात.

सभेची सचना आणि त्यासोबतचे दस्तावेज यांच्या प्रती अर्जदार कंपनी ची वेबसाईट म्हणजेच www.pateleng.com वर प्रदर्शित केल्या आहेत तसेच बीएसई लिमिटेड ('बीएसई') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई') च्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहेत. त्याची एक प्रत एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. जे समभाग धारक रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते देण्याचा पर्याय निवडू इच्छितात त्यांनी कृपया सभेच्या सूचनेच्या टीपां मधील निर्देश काळजीपूर्वक

ivestors@pateleng.com येथे अर्जदार कंपनीला ई-मेल करून सुद्धा कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० अंतर्गतचे निवेदन आणि सदर योजनेच्या विनामूल्य प्रती मिळू शकतील.

रिमोट ई-व्होटींगशी संबंधित कोणत्याही तक्रारी/चौकशी च्या बाबतीत तुम्ही www.evoting.nsdl.co च्या 'डाऊनलोडस' सेक्शन येथे उपलब्ध सभासदांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि ई-व्होटींग

सभासद अशा चौकशा/तक्रारींसाठी किंवा एनसीएलटी ने बोलावलेल्या सभेत येऊन सहभागी होण्यासाठी सभेपर्वी /मध्ये आवश्यक असलेल्या तांत्रिक सहाय्यासाठी खालील व्यक्तींशी देखील संपर्क साध शकतात: ए) एक विनंती evoting@nsdl.co.in ला पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा : किंवा

बी) श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल शी निर्धारित ईमेल ॲड्रेस: pallavid@nsdl.co.in वर संपर्क साधा किंवा +९१२२ २४९९४५४५ वर कॉल करा.

सी) सभासद investors@pateleng.com ह्या अर्जदार कंपनीच्या ई-मेल ॲड्रेसवर कंपनी सेक्रेटरींन

अर्जदार कंपनीच्या समभागधारकांच्या सदर सभेचे अध्यक्ष म्हणून एनसीएलटीने श्री. रुपेन पटेल यांची नियुक्ती केली आहे. उपरोक्त योजनेस सभेत मंजुरी मिळाली तर त्यानंतर ती एनसीएलटीच्या मंजुरी अधीन

गुप्त मतदान आणि रिमोट ई-व्होटींग सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी 'तपासणी अधिकारी' १ म्हणून मे. मकरंद एम. जोशी अँड कं., व्यावसायीक कंपनी सेक्रेटरीज यांची नियुक्ती केली आहे.)

ते अर्जदार कंपनीची वेबसाईट (www.pateleng.com) वर आणि वरील प्रमाणे समभाग धारकांना मतदान सविधा परवण्यासाठी अर्जदार कंपनीने नियक्त केलेली एजन्सी असलेल्या एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com) वर प्रदर्शित केले जातील.

दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२१

रुपेन पटेल सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

Aadhar

सही/-

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की. माझे अशील येथे

खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे

वर्णिलेला फ्लॅट परिसर सध्याचे मालक एस. के

पत्ता येथे ३०२, आशिषवंग, ६७ पोचखानवाला रोड

वरळी, मंबई - ४०००२५ आणि श्री, रविंदर नाथ खन्ना, प्रौढ भारतीय रहिवासी, ज्यांचा कायमस्वरूपी पत्ता येथे सी-६९. फ्रेंडस कॉलनी पर्व. नवी दिल्ली ११००६५ यांचेकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत आणि ते स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकारासह सर्व भार, दाव्यांपासून मुक्त आहेत. माझ्या अशीलांर्न मला येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या परिसराकरिता सदर मालकांचे नामाधिकार तपासण्याचे सुचित केले आहे कोणत्याही व्यक्तींना सदर फ्लॅट परिसरामध्ये विक्री गहाण, प्रभार, धारणाधिकार, भेट, भाडेपट्टा वापर विश्वस्त, कब्जा, वारसा किंवा कोणत्याही प्रकारचा हक च्या मार्गे कोणताही दावा, हक, नामाधिकार निम्नस्वाक्षरकारांना त्याचे/तिचे कार्यालय येथे अपार्टमेंट २. गॅनेट सीव्ह्य सीएचएस. १८ राजन. कार्टर रोड लगत, बांद्रा पश्चिम, मुंबई ४०००५० येथे सदर तारखेपासून दहा दिवसांत कळविणे आवश्यव आहे. अन्यथा तपासणी पूर्ण केली जाईल आणि तशा टाव्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय सदर फ्लॅट

वरील संदर्भित मिलकतीच्या परिशिष्ट मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील स्थित आणि -तहसील मुंबई आणि जिल्हा मुंबई च्या महसूल हद्दीतील स्थित लोअर परेल विभागाचा सीटीएस क्र ४४३, ४४४, २/४४५ व ४४६ रोड: सेनापती बापत मार्ग, अपर वरळी, ठिकाण: लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ धारक जिमनीच्या प्लॉटवर उभा फ्लॅट सह पूरवलेल्या सोयी आणि सामान्य क्षेत्राचे प्रमाणित शेअर सह वर्ल्ड वन अशा ज्ञात इमारतीमधील क्षेत्र मोजमापीत २३५७ चौ.फु. (चटई), फ्लॅट क्र. २९०२ पूर्व, लोधा वर्ल्ड वन, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल विभाग (प), मुंबई ४०० ०१३ धारक फ्लॅट परिसराचे ते सर्व.

परिसराची खरेदी करतील आणि तसे जर काही

असल्यास ते त्यागित समजले जातील

२० नोव्हेंबर २०२१ रोजी श्री. अभिक्षित सिंग वकील

जाहीर सूचना

यादारे सचना देण्यात येते की. माझे अशील हे सध्याचे मालक श्री. मेहमूद अब्दल अझीझ यांच्याकडून मुंबई सीटीएस क्र. १०९ जिमन धारक प्लॉट क्र. १० भवानी नगर, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पू.) मुंबई-४०० ०५९ येथे स्थित बिल्डिंग क्र. ३, रॉक न्ह्यु अपार्टमेंटस् को-ऑपरिटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मधील तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. १४ मोजमापित ६०० चौ. फूट बिल्टअप क्षेत्र (यानंतर सदर ''सदर फ्लॅट'' असा उल्लेख) खरेदीसाठी इच्छुक

विद्यमान मालकांनी यादारे घोषित करतो की उपरोक्त सदर फ्लॅटच्या श्रीम. कार्मेलिना एम. फर्नांडिस आणि ्री. एन. ए. अबूबकर यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक ०१/१०/१९९२ च्या मूळ हस्तांतर करार हरविलेले / गहाळ झालेली आहे आणि सापडत नाही. दि फेडरल बँक लि., मुंबई/क्रॉफोर्ड मार्केट शाखेच्या थकीत कर्ज वगळता कोणत्याही व्यक्तींना सदर युनिटवर किंवा त्यामध्ये विरोधात विक्री, करारपत्र कंत्राट, अदलाबदल, एमओयू, बक्षीस धारणाधिकार, गहाण, कर्ज, प्रभार, भाडेपट्टा कुळवहिवाट, भोगवटा, ताबा, सुविधाधिकार वारसा, विश्वस्त, वाद, निवासी हक्क, निर्वाह आणि प्रलंबित वाद च्या स्वरूपातील कोणताही दावा किंवा कोणताही हितसंबंध असल्यास त्यांनी तो पुष्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्यांसह लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना सदरह् तारखेपासून १५ दिवसांत

कळविणे आवश्यक आहे. कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास किंवा येथे उपरोक्त आवश्यकतेनुसार नसल्यास सदर फ्लॅटमधील किंवा त्यावर कोणतेही असे दावे सर्व इच्छा आणि हेतकरीता त्यागित आणि/किंवा परित्यागित असल्याचे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलावर बंधनकारक असणार नाही आणि माझे अशिल विद्यमान मालकांशी खरेदी व्यवहार पर्ण करतील आणि अशा कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर व्यवहार पूर्ण केला जाईल आणि असे दावे सोडून दिल्याचे गृहीत धरले जाईल.

वकील महावीर के. रंभीया वूडलॅन्ड क्रेस्ट, पहिला मजला, विजय नगरच्या समोर, पल्लोटी चर्च जवळ. मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०५९

ठिकाण: मुंबई दिनांक : २०/११/२०२१

मनी२मी फायनान्स प्रा. लि.

मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

वालील नमूद कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे कर्जदारांनी थकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकबाकी रक्कम चुकती करण्यासाटे कर्जदारांना बोलाविण्यासाठी सचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची थकबाकी चकती/पर्ण करण्यास कस केली आहे म्हणून मनी२मी फायनान्स प्रा. लि. च्या नावे तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि

ग्राहकाचे नाव आणि कर्ज क्र.: वीराबथिनी (पीआर००३९७७): जीएलबीडब्ल्यूडीएए००२११ जीएलबीडब्ल्यडीएए००२५१ : कल्पेश पाटील (पीआर००३९१४): जीएलबीडब्ल्यडीएए०००१० : ललित बि

पीआर००४०४४): जीएलबीडब्ल्यूडीएए००९३ ; लावण्य कोन्का (पीआर००४१४१): जीएलबीडब्ल्यूडीएए००१०२ ; म्य गटील (पीआर००४०१७): जीएलबीडब्ल्यूडीएए०००८२ ; पवन जैस्वाल (पीआर००४०८२): जीएलबीडब्ल्यूडीएए०००७६ प्रकृष्ठ पाटील (पीआर००४१४५): जीएलबीडब्ल्यूडीएए००२८८ ; प्रेमसागर कोंडा (पीआर००३१५०): जीएलबीडब्ल्यूडीएए० ००१४५ ; रवीश पाटील (पीआर००४०५०): जीएलबीडब्ल्यूडीएए०००८५, जीएलबीडब्ल्यूडीएए००२३९. अजय यादव (पीआर००३०४८): जीएलकेवायई००१३५, जीएलकेवायईएए०००८१ ; अलका सम्यद (पीआर००३३७०): जीएलकेवायईएए००२०१ ; अमित गुप्ता (पीआर००४३९३): जीएलकेवायईएए००७५५ ; मस्त मानुशाली (पीआर००३४२४): जीएलकेवायईएए००२४२ ; बिलाल अहमद अन्सारी (पीआर००३७९४): जीएलकेवायईएए००४११ ; कैलाश जाघव (पीआर००२५०६): जीएलकेवायईएए०००४ ; मंदा निकम (पीआर००३९६८): जीएलकेवायईएए००५४७ ; मंगला ायकवाड (पीआर००३४०३): जीएलकेवायईएए००९१९ ; नंदा नगरी (पीआर००२५०४): जीएलकेवायईएए००००२ ; नरे , भारताच्या (भारताच्या १) जीएलकेवायईएए०००३ ; नितीन गाँउ (पीआर००२७४४): जीएलकेवायईएए००६५२ गायकवाड (पीआर००२५०५): जीएलकेवायईएए००००३ ; नितीन गाँउ (पीआर००२७४४): जीएलकेवायईएए०६५५२ प्रवीयन परमार (पीआर००३६३६): जीएलकेवायईएएच००३०९ ; प्रियांका गोळे (पीआर००२८२१): जीएलकेवायईएए ००४५, जीएलकेवायईएए०४००१ ; रागिणी सिंग (पीआर.०३८६२): जीएलकेवायईएए००४८४, जीएलकेवायईएए०४८२ गिएलकेवायईएए००४८५, जीएलकेवायईएए००४७०, जीएलकेवायईएए००४८८ ; साक्षी डांगरकर (पीआर.००३०५५) एलकेवायईएए०००८६, जीएलकेवायईएए०००९६ ; समीर लाड (पीआर००३३६४): जीएलकेवायईएए००१९८ ; सतपार सेसोते (पीआर००३२९७): जीएलकेवायईएए००१७२ ; शक्तिराणी थेवर (पीआर००३२६२): जीएलकेवायईएए०१७५५ गशांक शिंदे (पीआर००३९२६): जीएलकेवायईएए००११८ ; शशिकांत निकम (पीआर००३२३५): जीएलकेवायईएए००१४ श्भम गोसावी (पीआर००४०३०): जीएलकेवायईएए००५८४ ; सोपान मालुसरे (पीआर००३०७८) केवायईएएच००९२८, जीएलकेवायईएएच००९३० ; सुशील साळवी (पीआर००३३५६): जीएलकेवायईएए००१९६ वाती बोबडे (पीआर००२९८५): जीएलकेवायईएएच००८२४ ; विद्या धुमाळ (पीआर००३४३०): जीएलकेवायईएए००२३४ ! आरोन किन्नी (पीआर००१०२६): जीएलएमआरईएए०१६०७ ; अमरनाथ यादव (पीआर००१९९२): जीएलएमआरईएए . १९६२ ; अकुर मकवाना (पीआर०००५०): जीएलएमआरईएए०११८५ ; अरण इंदोरिया (पीआर००४८३६) गिएलएमआरईएए०२२३३ ; मरत शर्मा (पीआर०००५९८): जीएलएमआरईएए०१६६९ ; कॅरोल डी सुझा (पीआर००१२७३) flएलएमआरईएए०१०८९ : हसमख महाडिक (पीआर००२०२२): जीएलएमआरईएए०१७१५, जीएलएमआरईएए०१७१९ पिलएमआरर्डएए०१७२९. जीएलएमआरर्डएए०१७३१ : किरण शेलार (पीआर००१८३१): जीएलएमआर्डएए०१८१६ ्रात्तितः डोगरे (पीआर००३८२६): जीएलएमआरईएए०१६९८ ; लक्ष्मी सिंग (पीआर००४४६): एलएन्) (४०-४८/१९६६) , लएन/१७-१८/२९७०, जीएलएमआरईएए०१९८७, जीएलएमआरईएए०१८४७, जीएलएमआरईएए०१८४७, जीएलएमआरईएए०१८४८ ; महेश शेट्टी पीआर०००१२४): जीएलएमआरईएए००३१७ ; मनीष शर्मा (पीआर००१७५६): जीएलएमआरईएए०१८१२ ; मेहरूण शेख पीआर००३००७): जीएलएमआरईएए०१६३९ ; मुरलीघर शेट्टी (पीआर००१३९५): जीएलएमआरईएए००४४१ ; पियुष गांचाळ (पीआर००१८४९): जीएलएमआरईएए०९१२६ ; प्रमोद नार्वेकर (पीआर००३२००): जीएलएमआरईएए०१२६४ ; प्रणिता नार्वेकर (पीआर००२१३४): जीएलएमआरईएए०२०२३ ; प्रशांत मयेकर (पीआर००२०५०): जीएलएमआरईएए ०१७८३ ; राजबहादुर सिंह (पीआर०००१६१): जीएलएमआरईएए०२०७९ ; प्रेरणा रावत (पीआर००३७३३) गिएलएमआरईएए०१६२६, जीएलएमआरईएए०१६०४ : प्रिया सिंग (पीआर००१७७५): जीएलएमआरईएए०१२९७ : राहत नारारार्वाचनाङ्ग्रस्थरः । जाराराचनाङ्ग्रस्थरः २००० , ।अया तथा (पाजाराय्य १७७४) जाराराराचनाङ्ग्रस्थरः २००० , रह पुना (पीआर००३६२३): जीएलाएमाआईए७०१६०, जीएलाएमाअईए७१६० । सेम्स्याप्यात्य १५० जीएलाएमाअईए०१८०१ नीएलाएमआईएए०१६५९, जीएलाएमआईएए०१६५८ ; रेखा म्हात्रं (पीआर०००७६८): जीएलाएमआईएए००८२३ flएलएमआरईएए००८६३, जीएलएमआरईएए००८६१ ; सचिन पाटील (पीआर००२२५७): जीएलएमआरईएए०१७०६ शैलेवा सुराणा (पीआर०००११५): जीएलएमआरईएए०१६७८, जीएलएमआरईएए०१६८०, जीएलएमआरईएए०१६८१ जीएलएमआरईएए०१६८४, जीएलएमआरईएए०१६८१, जीएलएमआरईएए०१६८१, जीएलएमआरईएए०१६८१ नीएलएमआरईएए०१६८१, जीएलएमआरईएए०१६८१, जीएलएमआरईएए०१६८१ ; सलीमा हिराणी (पीआर०००४९८) 'पीआर०००१८८): जीएलएमआरईएए०१६७४ : संजय सावंत (पीआर००२९१८); जीएलएमआरईएए०११४६ : संतोष दिगंब , वाजा-१८८८), जारत्यक्रावस्थ्यः । इसस्ते कसते (पीआर००५४६), जीएलएमआर्द्रण्०१९७८ , शबनम भाटी (पीआर००१२६१), जीएलएमआर्द्रण्०१८५६। ; शाहीन खान (पीआर००५५०): जीएलएमआर्द्रण्०१९५०, जीएलएमआर्द्रण्०१९९० ; शाहीन शेख (पीआर००२७७३): त्वराचाराच्या (भागाराच्या) त्वरामआर्द्रहेण्ए०२०१३ : जैराच दुवे (पीआर०००१५८): जीएलएमआर्द्रहेण्ए०१८४३, जीएलएमआर्द्रहेण्०१८५ लएमआर्द्रहेण्०१८४१, जीएलएमआर्द्रहेण्०१८४२, जीएलएमआर्द्रहेण्०१८३२, जीएलएमआर्द्रहेण्०१८३ जीएलएमआरईएए०१८४० ; शेहाब पाला (पीआर०००१८०): जीएलएमआरईएए०२०८० ; शाबनी जोसेफ (पीआर००१९४९): जीएलएमआरईएए०१५७४ ; श्रवण पाटील (पीआर००१९५४): जीएलएमआरईएए०१६८८, जीएलएमआरईएए०१६८७, जीएलएमआरईएए०१६८९, जीएलएमआरईएए००८५२ ; सुजीत प्रजापती (पीआर००२२९८): जीएलएमआरईएए००७३२, जीएलएमआरईएए००९४१, जीएलएमआरईएए००७२३ ; सुमीत कोठारी (पीआर००४०६७): जीएलएमआरईएए०१८३५ ; सुश्रीलकुमार शर्मा (पीआर००१०४७): जीएलएमआरईएए००९६४ ; उमेश नाईक (पीआर०००५१६): जीएलएमआरईएए००४२६ ; विनोद सिंग (पीआर००१४०३): जीएलएमआरईएए०१९९७ ; विशाल गुप्ता (पीआर०००२२१): जीएलएमआरईएए००९८८, जीएलएमआरईएए००९८७, जीएलएमआरईएए०१४५७,

आरोन किसी (पीआर००१०६६): बीएलबीएचडब्ल्यूएए०१२१४, जीएलबीएचडब्ल्यूएए०१४८४, जीएलबीएचडब्ल्यूएए० ०१२८५, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२९०, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२३४, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२३४, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२८३, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२८६, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२८७, ; अमन शेख (पीआर००९४५): जीएलबीएचडब्ल्यूएए००४०२ ; अमीन शाह (पीआर००२३५२): जीएलबीएचडब्ल्यूएए००५६८ ; आमिर शेख (पीआर००१४५४): जीएलबीएचडब्ल्यूएए०१०३४ ; अनिता कोळी (पीआर००३८११): जीएलबीएचडब्ल्यूएए-जातर रहि (पंजार्भ०६,१४६): वाएरावाएवडस्यूएए०२१४, जाता काळा (पंजार०२१८१): वाएरावाएवडस्यूए०२१४१ (पंजारविष्णवडस्यू १९२११ ; अर्जेला खर्ज्या (पीआर००२०६६) जीएलवीएवडस्यूएए००३१४ ; भाविका तुळ्जी (पीआर००१७४): वीएलवीएवडस्यूएए०१४६० ; बोनी अमोलिक (पीआर००१८५०): जीएलवीएवडस्यूएए००१४८ ; चांद शेख (पीआर००१८४१): जीएलवीएवडस्यूएए००५४६ ; देपिक माईषक्षक (पीआर०१८८४): जीएलवीएवडस्यूएए००१४५ ; देपिवर्च मीत्रिक्य वीएलवीएवडस्यूएए००४८४ ; देपिक माईषक्षक (पीआर०१८५४): जीएलवीएवडस्यूएए०११५५ ; देपिवर्च मीत्रिक्य (पीआर००११०३): जीएलवीएवडस्यूएए००५९, जीएलवीएवडस्यूएए०१२१६ ; भिरोज खान (पीआर००१९७५): जीएलबीएचडब्ल्यूएए००५६२, जीएलबीएचडब्ल्यूएए००५०० ; गुडल्स कोक्या (पीआर००३१८६): जीएलबीएचडब्ल्यूएए ००८४६ ; ग्रीक कागद्या (पीआर००११५४): जीएलबीएचडब्ल्यूएए०१३४७ ; इनास्क पावलिया (पीआर००१५५०): जीएलबीएचडब्ल्यूएए००५५२, जीएलबीएचडब्ल्यूएए००१३५, जीएलबीएचडब्ल्यूएए००८१३ ; इस्हाक कुरेशी जारा-वाल्यक-पूर्व-००१, जारा-वाल्यक-पूर्व-१२, जारा-वाल्यक-पूर्व-१२, व्यक्ता-वाक-पूर्व-१२, इस्तामुदी-(पीआर००१९३५): जीएनबीएसडब्ल्यूए००३९०, जीएनबीएसडब्ल्यूए००४०१ ; इस्तामुदीन मन्सूरी (पीआर०००९४०): जीएनबीएसडब्ल्यूएए०१३७० ; जारीश माळी (पीआर००३३८०): जीएनबीएसडब्ल्यूएए०९४१ ; जस्मिना धारावी (पीआर००१७२०): जीएलबीएचडब्ल्यएए०१४५१ : कनिझ फातिमा हज्ज (पीआर००११५२): जीएलबीएचडब्ल्यएए००५५ ; खतकत्रिया मनिहार (पीआर००३८८८); जीएलबीएचडब्ल्यूएए०१३१५ ; किरण झुम्डे (पीआर००१९८६); जीएलबीएचडब्ल्यूएए०१२६२, जीएलबीएचडब्ल्यूएए०१२६१ ; कृष्णा काळे (पीआर००३५७७): जीएलबीएचडब्ल्यूएए-०१०५० ; लविना घोषाल (पीआर००३१३९): जीएलबीएचडब्ल्यूएए०१४४५ ; लक्ष्मी कुराडे (पीआर००११३१): राज्य ; रात्मा धाना (नाजारण्यस्य): जारूराणास्यकल्यूर्र्स्य,२०४५ ; रादमा कुराठ (नाजारण्यस्य) जीर्रालवीपडकल्यूर्र्स्य,१०२२५ ; महत्त्रमा पा (पीआर००३५०): जीर्रालवीएचडक्ल्यूर्र्स्य,१३८५, जीर्रालवीएचडक्ल्यूर्र्स्य,१३८५; ; मार्ल्कॉम घोन्साल्विस (पीआर००३९०७): जीर्स्लवीएचडब्ल्यूर्स्य,१३२५;

, नारकान पत्तारपत (नाजार०२२,०४): जार्लाग्यवङ्ग्यूए०१२२२, # मार्ल्कोम मिरांडा (पीआर०००८८६): जीएलबीएचडब्ल्यूए०१०६६ ; मोहम्मद शमीम अन्सारी (पीआर००११९८): जीएलबीएचडब्ल्यूएए०१३५४ ; मोसीन खान (पीआर००१४८६): जीएलबीएचडब्ल्यूएए००५७० ; मुकरम शेख (पीआर००१७९): जीएलबीएचडब्ल्यूएए००५५२ ; नदीम शाह (पीआर००३००९): जीएलबीएचडब्ल्यूएए००५७४ ; नजमा (भाजार०१८७), आएलायप्डब्ल्यूए०२४६) नाम नाह (भाजार०२४०), आएलायप्डब्ल्यूए०१८७४६, नीएलावीप्डब्ल्यूए०१८४६, जीएलावीप्डब्ल्यूए०११४६, जीएलावीप्डब्ल्यूए०११४६, जीएलावीप्डब्ल्यूए०११४६, जीएलावीप्डब्ल्यूए०११४५; नेल्सन लोपेस (पीआर००१८४): जीएलावीप्डब्ल्यूए०११४६; नेल्सन लोपेस (पीआर००१८४): जीएलावीप्डब्ल्यूए०११६५; प्रशांत पाटील (पीआर००१८६): जीएलावीप्डब्ल्यूए०११६६; प्रशांत पाटील (पीआर००१८६): जीएलावीप्डब्ल्यूए०११६६; प्रशांत पाटील (पीआर००१८६): जीएलावीप्डब्ल्यूए००१६६) नीएलावीप्डब्ल्यूए०११६५; प्रावंश नृत (पीआर००१४३३): जीएलावीप्डब्ल्यूए०१६६१; प्रावंश नृत (पीआर००१४३३): जीएलावीप्डब्ल्यूए०१६१६; प्रावंश नृत (पीआर००१४३३): जीएलावीप्डब्ल्यूए०१६१४; प्रावंश नृत (पीआर००१४३३): (पीआर००३५१८): जीएलबीएचडब्ल्यूएए०१२१७ ; रक्षिया शेख (पीआर००१८८०): जीएलबीएचडब्ल्यूएए०११२१, जीएलबीएचडब्ल्यूएए०११२३ ; रेहान बोर्गेस (पीआर००१९६१): जीएलबीएचडब्ल्यूएए०१०६२ ; रेखा दिनीस (पीआर०००८१४): जीएलबीएचडब्ल्यूएए००७०९ ; रोजर दिनिस (पीआर००३७४३): जीएलबीएचडब्ल्यूएए०११८३ ; रॉय राष्ट्रियस (पीआर०००९३४): जीएलबीएचडब्ल्यूएए००५१९ ; साजिब अन्सारी (पीआर०००६६९): जीएल/बीएचडब्ल्यू/१९. २०/१०८१ ; सानिया कुरेशी (पीआर००१३४६): जीएलबीएचडब्ल्यूएए००४०० ; संज् चौधरी (पीआर००२८२३) जीएलबीएचडब्ल्युएए०१७०५ : समशेर अन्सारी (पीआर००१९६२): जीएलबीएचडब्ल्युएए००९७५, जीएलबीएचडब्ल्युएए १९) १०९३१ ; शामाज कुरेशी (पीआर००१३५२): जीएलबीएचडब्ल्यूएए००३९८ ; शोभना दिनीस (पीआर००१७६१) नीएलबीएचडब्ल्यूएए०१०६५, जीएलबीएचडब्ल्यूएए०१०६४ ; शुक्राना शेख (पीआर००१६३१): जीएलबीएचडब्ल्यूएए १२८० ; स्टीव्हना तुळजी (पीआर०००८२६): जीएलबीएचडब्ल्यूएए०१४६१, जीएलबीएचडब्ल्यूएए०१५६८ ; तन्वी झा

्राप्तः , राज्यन्तं (व्यक्तः (नाजाराज्यः)ः जाराजान्त्रज्यः हूर्यः । जाराजान्त्रज्यः हुर्यः (नाजः जा (वीआरा०२१९७): जीएतवीपवडक्यूप्ए००४४५ ; तुफान नाटो (पीआरा००१६८२): जीएलबीएचडक्यूप्ए०१२४४ ; उस्मान मन्सुरी (पीआरा००१६६१): ज्ञीएलबीएचडब्ल्यएए०१२२५ : विकास नार्लेकर (पीआर००३३६३): जीएलबीएचडब्ल्यूएए००९३० ; व्हायोलेट खज्य (पीआर००२१८८): जीएलबीएचडब्ल्यूएए००३६३, जीएलबीएचडब्ल्यूएए०११३० ; झुलेखा शेख (पीआर००१९५७): रीएलबीएचडब्ल्यूएए००८२४ ।

कसुरदार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंतू ७ डिसेंबर, २०२१ रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसह संपूर्ण थकवाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. कसुरदार ग्राहकांकडून ७ डिसेंबर, २०२१ नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. तथापि, कस्र्रदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणजेच २० नोव्हेंबर, २०२१ रोजी बंद करण्यात येईल, त्यांना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

वरील नमूद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनीरमी फायनान्स प्रा. लि., येथे स्थित मनीरमी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, ७ वा मजला, हरि ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स मागे, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व)—xoffoos दिनांज: ८ डिसेंबर, २०११. वेळ: स. ११.३०. बोलीदारांना दिनांक ७ डिसेंबर, २०११ रोजी सोन्याच्या दागिन्यांचे निरिक्षण करण्याकरीता आणि त्यांची बोली सादर करण्याकरिता बोलाविण्यात येत आहे. सोन्याचा लिलाव " जे आहे जसे आहे" तत्त्वावर केला जाईल. लिलाव कंपनीद्वारे पालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शतींवर आयोजित करण्यात येईल. कसूरदार खात्यांच्या संत्मातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दागिन्यांचा कोणत्याही पुढील सूचनेशिवाय पुढील दिवशी लिलाव करण्यात येईल.

कंपनी त्यांच्या स्वच्छानिर्णयाने कोणत्याही लिलावाकरीता अटी व शर्तीमध्ये बदल करू शकतील. लिलावामधील सहभाग आणि बोर्लीची स्वीकृती कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीन कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेही खाते कादून टाकण्याचे हक राख्न ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीख रह/बदल करण्याचे हक आहेत बोलीदारांना लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासह पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि पत्याच्या पुराव्याच प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीदारांना त्यांच्या प्रस्तावासह इअर म्हणून रु. १,००,०००/- ची पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही पुढील तपशिलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे आवश्यक आहे.

दिनांक : २०/११/२०२१

श्रीम. गुंजन शर्मा मनीश्मी फायनान्स प्रा. लि

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

निगम कार्यालय : युनिट क्र. ८०२, नटराज रुस्तमजी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि

एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००६९. महाराष्ट्र <mark>कल्याण शाखा कार्यालय</mark> : दुकान क्र. १ ते ९, १ला मजला, विंग ए, झोजवाला शॉपिंग सेंटर, रामदेव हॉटेलवर, आग्रा रोड, कल्याण, ठाणे-४२१ ३०१, (एमएच) प्राधिकृत अधिकाऱ्याचे नाव :- जय प्रकाश पाटील, संपर्क क्र. - ९८३३१७६३९५ **पालघर शाखाः** २ रा मजला, सत्यम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, काँग्रेस भवन जवळ, कचेरी रोड, पालघर - पश्चिम ४०१४०४ (महा)

प्राधिकत अधिकाऱ्याचे नाव :- धनराज भिकाराम कदम, संपर्क क्र. - ९०२९२५६१००

लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

कर्जदारांकडून थिकत रकमेची होण्याकरिता **सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ** सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खालील नमूद केलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेतल्याच्या अनुषंगाने निम्नस्वाक्षरीकारांनी ''जे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'', आणि ''जे काही आहे तेथे **आहे तत्त्वाने'',** जी प्रत्यक्ष कब्जामध्ये आहे, त्या येथे खालील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव आमंत्रित केले आहे, ज्याचा तपशील खाली देण्यात आला आहे.

~			स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	
अनु.	कर्जदार/सहकर्जदार/	मागणी सूचनेची	स्थावर ।मळकताच वणन		इसारा अनामत
क्र.	हमीदार	तारीख आणि		(रा.किं.)	रक्कम (इअर)
		रक्रम			(आरपीच्या १०%
8	(अर्ज क्र. ०००९०५२९/		फ्लॅट क्र. ३०५, ३रा मजला, ज्योती	रु.	रु.
	कल्याण शाखा)	११.०२.२०१९	प्लाझा, ऐसाई नगर स्टँड जवळ, ढोणे पाणी	११,५२,०००/-	१,१५,२००/-
	किरण बबन सागरे (कर्जदार),		टाकी डोने रोड जवळ, डोने गाव, वांगणी,	(रुपये अकरा	(रुपये एक लाख
	वंदना बबन सागरे (सह-	₹.	ठाणे, एमएच-४२१५०३ धारक	लाख बावन्न हजार	
	कर्जदार)	९,९०,७९१/-	मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.	मात्र)	दोनशे मात्र)
	, ,		सीमा: पूर्व: इमारत, पश्चिम: ओपन, उत्तर:	,	,
			ओपने, दक्षिण: इमारत		
7	(अर्ज क्र. ००१३०३१०/		फ्लॅट क्र२, तळ मजला, लक्ष्मी	₹.	₹.
	कल्याण शाखा)	१४.०७.२०२१	अपार्टमेंट, गुरवली, गुरवली रोड, एकवीरा	७,७३,१२०/-	७७,३१२/-
	शेखर रमेश सोलम (कर्जदार),		मंदिराजवळ (टिटवाळा), कल्याण, ठाणे,	(रुपये सात लाख	
	भाग्यश्री शेखर सोलम	₹.	महाराष्ट्र -४२१६०५ धारक मिळकतीचे		हजार तीनशे
	(सह-कर्जदार)	५,६७,९४६/-	सर्व भाग आणि विभाग, सीमा: पूर्व:		बारा मात्र)
	वसंत शंकर सोलम (हमीदार)		रस्ता, पश्चिम: खुली जागा, उत्तर: रस्ता,	, , ,	,
			दक्षिण: खुली जागा		
3	(अर्ज क्र. ००१६०३४१/		फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, शिव	₹.	₹.
·	पालघर शाखा)	०६.०६.२०१९	l	٥,٧७,०००/-	८४,७००/-
	दलसिंगार बाबूनंदन यादव	₹.	चंद्रपाडा/नायगाव (पू), नायगाव, ठाणे,		
	(कर्जदार),	ε, ? ? , 4 ? ? /-	महाराष्ट्र-४०१२०९ सीमाः पूर्वः इमारत,		
	बागेश्वरी यादव	4,31,433/	पश्चिम: बंगला , उत्तर : पाटील हाऊस ,	मात्र)	सातशे मात्र)
	(सह-कर्जदार)		दक्षिण : फ्लॅट क्र. १०२	.,	,

विहित निविदा प्रपत्रातील मोहोरबंद बोली/प्रस्ताव इअर आणि केवायसीसह येथे वरील नमूद शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करण्याची अंतिम तारीख २०-१२-२०२१ सायं. ५.०० पर्यंत आहे. ज्या निविदा भरलेल्या नाहीत वा ज्या निविदा अंतिम तारखेनंतर प्राप्त होतील त्या अवैध निविदा समजण्यात येतील आणि त्यानुसार त्या नाकारण्यात येतील. इअरवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. वरील नमूद शाखा कार्यालयाच्या पत्यावर मिळकतीकरिता बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख (लिलाव तारीख) २१-१२-२०२१

दु. ३.०० वा. आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात येतील. कर्जदार आणि हमीदारांनी विक्रीच्यावेळी स्वतः उपस्थित राहाण्यांसाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे आणि विक्रीच्या अटी आणि

शर्तींच्या तपशिलानुसार वरील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी त्यांना इच्छक खरेदीदार/विकत घेणारे आणता येतील. सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये सर्वसामान्य जनता आणि कर्जदार/सह-कर्जदार आणि हमीदार यांना ३० दिवसांची विक्री सूचना देण्यात येते की, प्रतिभूत धनकोंकडे तारण/प्रभाराधीन उपरोक्त विवरणीत स्थावर मालमत्ता जी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल), प्रतिभूत धनकोंद्वारे प्रत्यक्ष ताब्यात घेतली गेली आहे ती ''जे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे' तत्वावर विकली जाईल आणि विक्री तारखेच्या अगोदर आधार हाऊसिंग फायनान्स लि. ला देय असलेली रक्कम पूर्ण स्वरूपात प्रदान

उच्चत्तम निविदाकाराला स्थावर मिळकत विकण्यात येईल. तथापि, प्राधिकृत अधिकारी यांनी जर आवश्यक वाटल्यास, आपापसात बोली लावण्यासाठी अनुमती देण्याचा स्वेच्छानिर्णयाचा अधिकार राखून ठेवला आहे.

वरील नमद मिळकतीवरील कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही दायित्वाकरिता एएचएफएल जबाबदार असणार नाही. मिळकतीचा लिलाव ''जे आहे जेथे आहे'' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते तेथे आहे' तत्वाने करण्यात येईल. डिमांड ड्राफ्ट केवळ 'आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' यांच्या नावे करण्यात यावा.

लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तींचा तपशील विहित निविदा प्रपत्रामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. निविदा प्रपत्रे वरील नमूद शाखा कार्यालयाकडे उपलब्ध असतील. प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे लिलावाची तारीख वाढविण्यात वा बोलीच्या अटी आणि शर्ती बदलण्याचा अधिकार राखीव आहे. बोलीच्या इतर अटी आणि शर्ती आणि पुढील तपशिलाकरिता आमची शाखा आणि वेबसाईट www.aadharhousing.com येथे संपर्क साधवा.

पुढील तपशिलाकरिता, प्राधिकृत अधिकाऱ्यांशी वरील नमूद कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा.

दिनांक: १९.११.२०२१

ठिकाण: मुंबई

केल्यास लिलाव थांबविण्यात येईल.

सही/-प्राधिकृत अधिकारी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड